

कृपया प्रसिद्धीसाठी

स्वराज ट्रॅक्टरसच्या 'मेरा स्वराज एज्युकेशन सपोर्ट प्रोग्राम' चा शुभारंभ

- विद्यार्थ्यांना देणार आर्थिक साहाय्य आणि प्रत्यक्ष कृषी-यांत्रिकीकरण प्रकल्पांमध्ये काम करण्याच्या संधी
- उद्योगक्षेत्रासाठी युवकांमध्ये घडवून आणणार अभियांत्रिकी कौशल्यांचा विकास

मोहाली, ४ जून, २०२१: १९.४ बिलियन युएस डॉलर्सची आर्थिक उलाढाल असलेल्या महिंद्रा ग्रुपमधील स्वराज ट्रॅक्टरसने 'मेरा स्वराज एज्युकेशन सपोर्ट प्रोग्राम' सुरु केला आहे. देशभरातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी हा करिअर विकास उपक्रम राबवण्यात येणार असून भविष्यात सक्षम, कुशल इंजिनियर्स घडावेत हा त्यामागचा उद्देश आहे. करिअरच्या दीर्घकालीन विकासासाठी आवश्यक असणारे उद्योगक्षेत्रातील महत्त्वाचे आणि सर्वसमावेशक अनुभव पहिल्या वर्षीच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना मिळावेत यादृष्टीने या उपक्रमाची रचना करण्यात आली आहे. कृषी-अभियांत्रिकी शिकवणाऱ्या आघाडीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करवून घेतले जाणार आहे.

पहिल्या वर्षासाठी स्वराज ट्रॅक्टरसने देशभरातील आठ अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून इंटरनशिप्ससाठी ३७ विद्यार्थ्यांची निवड केली आहे. या विद्यार्थ्यांना स्वराजच्या अंतिम प्लेसमेंट प्रक्रियेमध्ये सामावून घेतले जाईल. इंटरनशिप्सचा भाग म्हणून हे विद्यार्थी प्रत्यक्ष कृषी-यांत्रिकीकरण प्रकल्पांवर काम करतील व त्यांना उद्योगक्षेत्रातील तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल.

स्वराज ट्रॅक्टरसचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. हरीश चव्हाण यांनी सांगितले, "अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यावरच त्यांना प्रशिक्षण, अनुभव, मार्गदर्शन पुरवून त्यांच्यातून सक्षम, कुशल इंजिनियर्स घडवावेत आणि त्यांना नव्या युगातील शेतीमध्ये यांत्रिकीकरणाच्या विविध संधींची माहिती करवून घेण्याची संधी दिली जावी या स्वराजचा उद्देश आहे. 'मेरा स्वराज एज्युकेशन सपोर्ट प्रोग्राम'मार्फत आम्ही अभियांत्रिकी शिक्षण घेत असलेल्या लायक विद्यार्थ्यांना साहाय्य पुरवू शकू, इतकेच नव्हे तर, त्यांना प्रत्यक्ष उद्योगक्षेत्रात काम करताना आधुनिक उपकरणे व तंत्रज्ञान यांचा अनुभव देखील मिळवून देऊ."

'मेरा स्वराज एज्युकेशन सपोर्ट प्रोग्राम'मार्फत विद्यार्थ्यांना चार वर्षासाठी आर्थिक साहाय्य मिळेल, पण त्यासाठी त्यांची शैक्षणिक कामगिरी सातत्यपूर्ण असणे आवश्यक आहे.

'शेतकऱ्याने, शेतकऱ्यांसाठी बनवलेला' या स्वराजच्या घोषवाक्याला अनुसरून या वर्षी या उपक्रमामध्ये प्रामुख्याने शेतीची पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना निवडण्यात आले आहे.

About Swaraj

Swaraj Tractors a division of the USD 19.4 billion Mahindra Group and is India's second largest and fastest growing tractor brand. Established in 1974, Swaraj has sold over 1.5 million tractors since inception. Based in Punjab, the grain bowl of India, Swaraj is a brand that is made by the farmer, for the farmer as many of its employees are also farmers. They bring real world

performance and create an authentic, powerful product with assured performance and enduring quality, designed with one purpose – enabling the Indian farmer to Rise. Swaraj Tractors, consistently ranked among top players in Customer Satisfaction in India, manufactures tractors in the range of 15HP to 65HP and also provides complete farming solutions.

Learn more about Swaraj Tractor on www.swarajtractors.com

Media contact information

Arthur Serrao & Shruti Chhabra
Communications Team
Mahindra & Mahindra Ltd.

Email: serrao.arthur@mahindra.com & chhabra.shruti@mahindra.com